

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी
क्षेत्राबाहेरील उपयोजना सन २०१३-२०१४ चे
जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्प
तरतुदीचे वाटप "जलसंपदा "

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१३/प्र.क्र.२२/का.६

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

तारीख: ०८ जुलै, २०१३

वाचा -

- १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.बीजीटी २०.१३/प्र.क्र.४३/अर्थ-३, दि.२८.३.२०१३
- २) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज २०.१३/प्र.क्र.८५/अर्थ-३, दि.२५.४.२०१३

शासन निर्णय -

आदिवासी उपयोजनांतर्गत "जलसंपदा" या उपशिर्षाखाली सन २०१३-१४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे योजनानिहाय वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

३. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त,

आदिवासी विकास, संबंधित जिल्हाधिकारी व नियोजन अधिकारी यांना जबाबदार घरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच नियोजन अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागस प्रत्येक महिन्यात १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

४. विभागाच्या दिनाक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाव्दारे जिल्हास्तरीय योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे राबविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. जिल्हा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले असल्यामुळे योजनेसाठी केलेली तरतूद त्याच योजनेवर त्याच जिल्ह्यात खर्च करणे बंधनकारक राहिल. त्यानुसार जिल्हा योजनेसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तथापि, हाती घेण्यात येणारी कामे संबंधित विभागातील क्षेत्रिय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांचेशी चर्चा करून निश्चित करावी. प्रगतीपथावरील (ongoing works) कामांपैकी ज्यामध्ये ५० टक्के पेक्षा जास्त खर्च झालेला आहे त्यांच्यावर खर्च करावा. अपवादात्मक परिस्थितीत अशी कामे ज्यावर ५० टक्के पेक्षा कमी खर्च झालेला आहे व त्यास पूर्ण करणे गरजेचे आहे त्याबाबत शासनाची पूर्व परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करावी. तसेच जिहास्तरीय योजनेतील कामांची तपासणी करण्याचे अधिकार व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त व आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची संयुक्तीकरित्या राहिल.

५. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

६. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिकारी यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिकारी-यांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षमध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१३०७०८१५५९९६५७२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
२. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/ठाणे/अमरावती.
३. विभागीय आयुक्त, मुंबई/पुणे/औरंगाबाद/नाशिक/.
४. जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ , नाशिक /ठाणे /अहमदनगर
५. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद , नाशिक /अहमदनगर/ठाणे
६. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक/ कळवण/ जळ्वार/ डहाणू/ राजूर/शहापूर
७. आयुक्त , आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
८. महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
९. जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक /अहमदनगर /ठाणे
१०. मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, जिल्हा परिषद , नाशिक /अहमदनगर /ठाणे
११. महालेखापाल (१ / २), लेखापरिक्षा / लेखाअनुज्ञयेता, मुंबई / नागपूर (३ प्रती)
१२. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. पाटबंधारे विभाग (बजेट-२/लेखाशाखा), मंत्रालय, मुंबई - ३२
१५. अधिक्षक अभियंता तथा संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास, पुणे

१६. कार्यकारी अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद.
१७. कार्यकारी अभियंता, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद.
१८. मुख्य अभियंता, प्रादेशिक विभाग, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर), पुणे
१९. प्रादेशिक मुख्य अभियंता, पाटबंधारे मंडळ, मुंबई/पुणे/अहमदनगर
२०. संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य, पुणे (२ प्रती)
२१. कार्यासन अधिकारी (का.क्र. २, ५) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय.
२२. निवड नस्ती (का-६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील सन २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)**

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे कामाचे अन्वेषण व सर्वेक्षण		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-भुपृष्ठ जल-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) इतर लहान पाटबंधा-यांची कामे (राज्यक्षेत्र) सर्वेक्षणाचे कामे (२७०२ ३६८७) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्हाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	६१५००	संबंधित जिल्हाधिकारी	जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई	
नाशिक	८५००			
अहमदनगर	१००			
एकूण	७०१००			

टीप : बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील सन २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)**

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : विस्तार व सुधारणा.		मागणी क्रमांक टी-५ मुख्य लेखाशिर्ष : २७०२-लघुपाटबंधारे-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१-भुपृष्ठ जल-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) स्वेच्छाधीन अनुदाने (विस्तार व सुधारणा) (२७०२ ३६९६) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
जिल्हाचे नांव	२०१३-१४ साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	५००००	संबंधित जिल्हाधिकारी	जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई	
नाशिक	१००००			
एकूण	६००००			

टीप : बांधकामावरील टक्केवारी खर्च वगळण्यात आला नाही.

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील सन २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)**

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना (कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणा-या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे)		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष: ४७०२-लहान पाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्ववसाधारण -७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान (४७०२ ४९८१) ३२-अंशदाने			
जिल्ह्याचे व प्रकल्पांचे नांव		२०१३-१४ साठी केलेली तरतूद	अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२		३	४	५
नाशिक		४६८००	संबंधित जिल्हाधिकारी	जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई	
एकूण		४६८००			

**आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील सन २०१३-१४ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप
(रुपये हजारात)**

शिर्ष : लघुपाटबंधारे योजनेचे नांव : लघुपाटबंधारे योजना (गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणा-या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे)		मागणी क्रमांक टी-६ मुख्य लेखाशिर्ष: ४७०२-लहान पाटबंधारे भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्ववसाधारण -७९६, जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०३) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला भाग भांडवली अंशदान (४७०२ ५०१२) ३२-अंशदाने			
जिल्ह्याचे नांव		२०१३-१४ साठी केलेली तरतूद	सन २०१३-१४ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२		३	४	५
नाशिक		५०००	संबंधित जिल्हाधिकारी	जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई	
एकूण		५०००			